

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,  
परिपत्रक क्र. अंगेसंसी १०२३/१३५२०/प्र. क्र. २६४/का-१३,  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-३२,

दिनांक: १९ गे, १९९४.

वाचा : शासन परिपत्रक क्र. अंगेसंसी १०२३/१३५२०/प्र. क्र. २६४/का-१३,  
दिनांक २५ ऑक्टोबर, १९९३.

परिपत्रळ :- वर नमूद केलेल्या संदर्भालित परिपत्रकान्क्षे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत व आश्रमशाळांना औषधी पेट्या पुरविण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदर परिपत्रक रद्द करून आता पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

२०. आश्रमशाळांसाठी लागणा-या प्रथमोपचार पेट्या जिल्हा परिषदेकडून न घेता हाफकीन संस्था, मुंबई यांनी प्रमाणित केलेल्या औषधांच्या/साहित्याच्या यादीप्रमाणे हाफकीन महामंडळ, मुंबई यांच्याकडून खरेदी कराव्यात. अशी खरेदी संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी त्यांच्या लायक्त्रातील आश्रमशाळां<sup>२१</sup> एकत्रितीत्या करावी.

३०. आश्रमशाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारांकडून नियमितपणे <sup>तीन</sup> महिन्यातून रुक्कदा करण्यात यावी. जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारांनी त्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारांना सक्त सूचना घाव्यात व याबाबत्ये वेळागत्रकडी आखून द्यावे.

४०. आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वतंत्र आरोग्य कार्ड शाळेच्या सुख्याध्यापकांकडे ठेवण्यात यावे. आरोग्य कार्डानुसार आरोग्य सेवा संघालनालयाकडून सर्व जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारांना पाठविण्यात आलेला आहे. वैद्यकीय तपासणीच्या अडवाचाची नोंद आश्रमशाळेतील स्वतंत्र रजिस्टरमध्ये आरोग्य अधिकारांनी करावी तसेच विद्यार्थ्यांच्या कार्डावरूद्धा तांग नोंदी कराव्यात. तसेच वैद्यकीय तपासणीच्या अडवाचाची नोंद आश्रमशाळेतील स्वतंत्र रजिस्टरमध्ये आरोग्य अधिकारांनी करावी तसेच विद्यार्थ्यांच्या कार्डावरूद्धा तांग नोंदी कराव्यात.

५०. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर ज्या प्रतंगी प्रथमोपचार करणे आवश्यक असते असे प्रथमोपचार प्रशिक्षण प्रत्येक आश्रमशाळेतील दोन प्रशिक्षकांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारांच्याकडून देण्यात यावे. प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यासाठी लागणारे मॅन्सुअल आरोग्य सेवा संघालनालयाकडून सर्व जिल्हा परिषदांना पुरविण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये दिंवा जून महिन्यात आयोजित केल्यात एकाच वेळी ब-याच्यांना लांगाचा तांश देता येईल.

६०. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे आरोग्य कार्ड तसेच आश्रमशाळेतील परिषदांचे प्रथमोपचार प्रशिक्षण व त्याताठीचे प्रशिक्षण मॅन्सुअल याच्यारा द्योना.

खर्द "आश्रामाठेतील विद्यार्थ्यांची बैद्यकीय तपासणी" या उपशीष्याली उपलब्ध  
कसऱ्यावा.

७. डोंगराठ व लंगली भागातील आरोग्य उपकेंद्रात सर्वदंशाची लस ठेवण्यासाठी  
आरोग्य संयालनालयाने सर्व जिल्हा आरोग्य अधिकार्यांना यापूर्वीचे कळविलेले आहे.  
तरी आश्रामाठेजवळील सर्व आरोग्य उप केंद्रकृत सर्वदंशाची लस [ऐसव्ही] पुरविण्यात  
आणेली आहे याची जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी तदृतप संबंधित प्रकल्प अधिकार्यांनी  
खात्री कसऱ्यावी.

८. सर्व प्रकल्प अधिकार्यांनी संबंधित आश्रामाठेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या  
आरोग्यासंबंधी आवश्यक त्या सूचना घाव्यात व विद्यार्थ्यांच्या गारोग्याकडे विशेष  
लक्ष देण्यास सांगण्यात यावे.

*अमृती*

[ ब. दि. उमाटे ]  
कायरीत्तन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर.

सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प.

निव्वळ नस्ती, का-१३, आदिवासी विकास विभाग,

प्रत, माहिती व आवश्यक त्या कार्यदारीसाठी अंग्रेजित-

- संयालक, आरोग्य सेवा, गुंबई.

- उपसंचालक, आरोग्य सेवा, विभागीय गड्डल, ठाणे/नाशिक/औरंगाबाद/  
अकोला, नागपूर, पुणे.